

महाराष्ट्र जिल्हा परिषदा जिल्हा सेवा (सेवाप्रवेश)
नियम, १९६७ मधील स्थापत्य अभियांत्रिकी
सहाय्यक या पदाच्या सेवाप्रवेश नियमाबाबत.....

महाराष्ट्र शासन
ग्राम विकास व जलसंधारण विभाग
शासन निर्णय क्रमांक स्थाअनि-२०१०/प्र.क्र.९३/आस्था.०९
मंत्रालय मुंबई-४०० ०३२
दिनांक: ७ मे, २०१०

- पहा-१) शासन अधिसूचना, ग्राम विकास व जलसंधारण विभाग, क्रमांक: स्थाअनि-२००२/प्र.क्र. ४२५/
आस्था.९, दिनांक: २ फेब्रुवारी, २००६
२) शासन अधिसूचना, सार्वजनिक बांधकाम विभाग, क्रमांक: सेप्रनि-१००८/ प्र.क्र.१११/
आस्थापना-२, दिनांक ०७.१२.२००९
३) शासन निर्णय, ग्राम विकास व जलसंधारण विभाग, क्रमांक: स्थाअनि-२०१०/ प्र.क्र.९३/
आस्थापना-९, दिनांक १७.४.२०१०

शासन निर्णय-

जिल्हा परिषदांमधील स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदाच्या महाराष्ट्र जिल्हा परिषदा जिल्हा सेवा (सेवाप्रवेश) (सुधारणा) नियम, २००६ च्या नियम २ (१) (ब) (दोन) खालील परंतुकामधील "वयोमर्यादा ४० वर्षे इतकी शिथिल" हे शब्द वगळून "वयोमर्यादा ४७ वर्षे इतकी शिथिल" हे शब्द अंतर्भुत करण्यास उपरोक्त संदर्भ क्रमांक-३ येथील शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे.

२. उपरोक्त शासन आदेश दिनांक १७.४.२०१० रोजी निर्गमित करण्यात आले आहेत. परंतु काही जिल्हा परिषदांनी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदाच्या चालू वर्षातील भरतीसाठी मार्च, २०१० मध्ये जाहिराती प्रसिध्द केल्याचे शासनाच्या निदर्शनास आणून सदर शासन आदेशाच्या परिणामी चालू भरती वर्षात अर्ज विचारात घ्यावे किंवा कसे अशी शासनाकडे विचारणा केली आहे.

३. ज्यांनी १९८०-८१ ते १९८६-८७ च्या दरम्यान तंत्र शिक्षण विभागाच्या शासकीय तांत्रिक संस्थेकडून घेण्यात येणारी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकाची १ वर्षे मुदतीची पाठ्यक्रम परीक्षा उत्तीर्ण केली आहे, अशा उमेदवारांना सेवेत येण्याची संधी मिळावी म्हणून उपरोक्त संदर्भ क्रमांक-३ येथील शासन आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. त्यामुळे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदाच्या चालू वर्षात भरतीसाठी सदर उमेदवारांचे अर्ज विचारात घेण्यास शासन याद्वारे मान्यता देत आहे.

४. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.mah.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक २०१००५०७१८५४५८००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने


(प्रकाश हिल्कर)

सह सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

- १) मुख्यमंत्र्याचे स्वीय सहाय्यक,
- २) मा.मंत्री (ग्राम विकास) यांची खाजगी सचिव
- ३) मा. राज्यमंत्री (ग्राम विकास) यांचे खाजगी सचिव

- ४) सर्व विभागीय आयुक्त
- ५) सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी,
- ६) सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी,
- ७) कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद (सर्व),
- ८) महालेखापाल, महाराष्ट्र-१ (लेखा), मुंबई/नागपूर,
- ९) महालेखापाल, महाराष्ट्र-१ (लेखा परीक्षा), मुंबई/नागपूर
- १०) मुख्य लेखा परिक्षक, स्थानिक निधी लेखा, कोंकण भवन, नवी मुंबई,
- ११) सर्व उप मुख्य लेखा परिक्षक, स्थानिक निधी लेखा (वरिष्ठ)
- १२) सर्व उपसंचालक, लेखा व कोषागारे,
- १३) वित्त विभाग (व्यय-१७/अर्थोपाय)/सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई.
- १४) सचिव, सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, मुंबई
- १५) सचिव, पाटबंधारे विभाग, मंत्रालय, मुंबई.
- १६) सर्व कार्यासने, ग्राम विकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय, मुंबई.
- १७) निवड नस्ती, का.क्र.आस्था-९, ग्राम विकास व जलसंधारण विभाग,